

वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.), शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.), कृषि व पशु वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्रवेश देण्याबाबत-- त्यांच्या अनुसूचित जमातीच्या जातीच्या प्रमाणपत्राची तपासणी करणे-मुदतवाढीबाबत.

### महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

परिपत्रक क्रमांक : एसटीसी-१०००/प्र.क्र.२६१/का.१०

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १ जुलै, २००८

**वाचा:-** (१) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक एसटीसी- १०९५/ प्र.क्र.११८/ का.१०, दिनांक : २६ ऑक्टोबर , १९९५.

- (२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक एसटीसी- १०००/ प्र.क्र.२६१/ का.१०, दिनांक : १ नोव्हेंबर , २०००.
- (३) शासन परिपत्रक आदिवासी विकास विभाग, क्रमांक : एसटीसी-१०००/प्र.क्र.२६१/ का.१०, दिनांक १७ नोव्हेंबर, २०००.
- (४) शासन परिपत्रक आदिवासी विकास विभाग, क्रमांक : एसटीसी-१०००/प्र.क्र.२६१/ का.१०, दिनांक ९ फेब्रुवारी, २००१.
- (५) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्रमांक : एसटीसी-१०००/प्र.क्र.२६१/का.१०, दिनांक : ३ सप्टेंबर, २००७


**परिपत्रक:-** वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.), शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) आणि कृषि व पशु वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सोयीचे होईल यासाठी शासनाने इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुसूचित जमातीच्या जातीच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासंबंधी दिनांक २६-१०-१९९५ व दिनांक १-११-२००० रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शैक्षणिक संस्थांकडे सादर करण्याची मुदत दिनांक १५ नोव्हेंबर आहे. तसेच शैक्षणिक संस्थांनी सदर अर्ज संबंधित तपासणी समित्यांकडे पाठविण्याची मुदत दिनांक ३० नोव्हेंबर आहे. संबंधित अनुसूचित जमाती, जाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांच्याकडे दिनांक ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत प्राप्त झालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबतच्या जाती प्रमाणपत्राची तपासणी करून वैध/अवैधतेबाबतचा निर्णय सर्व विद्यार्थ्यांना पुढील दिनांक ३१ मे अखेरपर्यंत किंवा त्यापूर्वी कळवावा.

२. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की वर नमूद केलेल्या विहित मुदतीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमातीच्या जाती प्रमाणपत्र तपासणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत किंवा उशिरा अर्ज सादर केले आहेत अशा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.), शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) आणि कृषि व पशु वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये सन २००८-२००९ या शैक्षणिक वर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज सहपत्रासह त्यांच्या संबंधित शैक्षणिक संस्थांकडे सादर करण्यासाठी दिनांक १५ जुलै, २००८ अखेरपर्यंत मुदत वाढवून देण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक संस्थांनी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे सदर अर्ज संबंधित अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे सादर करण्यासाठी दिनांक २२ जुलै, २००८ अखेरपर्यंत विशेष बाब म्हणून मुदत वाढवून देण्यात येत आहे.

संबंधित अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांनी जाती प्रमाणपत्राची तपासणी करून वैध/अवैधतेबाबतचा निर्णय सर्व विद्यार्थ्यांना पुढील दिनांक ३० सप्टेंबर, २००८ अखेरपर्यंत किंवा त्यापूर्वी कळवावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक २००८०७०११४५७१५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( मानसी इंदुलकर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

मंत्री / राज्यमंत्री, (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.

प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व विभागीय आयुक्त.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, क्वीन्स गार्डन, पुणे-४११ ००१. ( १० प्रती )

सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे /ठाणे  
/नाशिक/नंदूरबार/औरंगाबाद /अमरावती /नागपूर / गडचिरोली

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे ( ५ प्रती )

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे. ( ५ प्रती )

संचालक, महाराष्ट्र राज्य, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग,  
पुणे-३०.

शिक्षण संचालक ( उच्च शिक्षण ), महाराष्ट्र राज्य, पुणे. ( ५ प्रती )

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

कुल सचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई / पुणे विद्यापीठ, पुणे / नागपूर विद्यापीठ, नागपूर / अमरावती  
विद्यापीठ, अमरावती / डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / शिवाजी  
विद्यापीठ, कोल्हापूर / श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ , मुंबई /  
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव/ स्वामी रामानंदतिर्थ मराठवाडा विद्यापीठ,  
नांदेड/यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

सर्व कुल सचिव, कृषि विद्यापिठे.

उप संचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समिती,  
पुणे/नाशिक/नागपूर.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई. ( त्यांनी शासन निर्णयात नमूद केल्यानुसार  
या शासन निर्णयास तात्काळ प्रसिध्दी देण्याची कृपया व्यवस्था करावी )

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई /पुणे /कोल्हापूर /नागपूर /अमरावती /नाशिक /  
औरंगाबाद.

सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण.

सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई / शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई  
महानगरपालिका, मुंबई .

निवड नस्ती, का.१०